

जागतिकीकरण आणि मराठी साहित्य

प्रेमनाथ रामदासी

सारांश : जागतिकीकरण ही 1990 नंतरच्या काळातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे. तिने देशाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांवर दूरगापी परिणाम केलेला दिसून येतो. अर्थव्यवस्थेतील घसरण थांबविण्यासाठी नव्यदच्या दशकात आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करताना जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ही क्रिसुत्री अंगीकारली. तेव्हा प्रारंभी जागतिकीकरण ही प्रक्रिया म्हणजे निवळ आर्थिक स्वरूपाची आहे असा सर्वांच अंदाज होता. पण पुढे हळूहळू या प्रक्रियेचे विराग आणि जटील स्वरूप लक्षात येवू लागले. तिच्या परिणामांनी सर्व क्षेत्रे अक्षरशः दवळून निघाली. सर्वसाधारणपणे जागतिकीकरण म्हणजे जागतिक होणे असे म्हटले जाते. पण जागतिकीकरणाची संकल्पना इतकी सहजसोपी नाही. डॉ. प्रभा गणोरकर म्हणतात, “ उत्पादन, उपभोग, वरतूंचा व्यापार, आंतराश्ट्रीय अर्थनीतीचा पाया असलेली मालमत्ता यांच्या बदलत्या स्वरूपामधून उदय पावलेल्या आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञानात्मक, राजकीय आणि सांस्कृतिक संरचना प्रक्रियांचा संच म्हणजे जागतिकीकरण.”

प्रस्तवना :

या व्याख्येवरुन जागतिकीकरणचे सांस्कृतिक अभिसरणाशी असलेले नाते अधोरेखित होते. वरंत आबाजी डहाऱ्यांके जागतिकीकरणाविशेषी म्हणतात, ”

जागतिकीकरण ही भिन्न आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रवाहांना सामातून घेणारी संज्ञा आहे.”² जागतिकीकरणाच्या या व्यापक स्वरूपामुळे तिच्या परिणामांचे स्वरूपही बहुस्तरीय असल्याचे दिसते. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात जागतिकीकरणाचे परिणाम भिन्न आहेत. ग्रामीण भागाचे सत्त्व अणि स्वत्व या प्रक्रियेने धोक्यात आलेले दिसते. शेती हा ग्रामीण व्यवस्थेचा कणा आहे. तोच या प्रक्रियेने मोडकलीस आला. या प्रक्रियेमुळे शेतीमाल आंतराश्ट्रीय व्यापारासाठी खुला झाला. त्यामुळे भारतातील शेतक—यांवर परदेशातील शेतक—यांवरोबर स्पर्धा करण्याची वेळ आली. वास्तविक पाहता शेतीच्या बाबतीत भारत आणि युरोपातील स्थिती पूर्णतः भिन्न आहे. भारतातील 70 ते 80 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. युरोपातील फक्त 20 ते 30 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अमेरिकेतील अल्पभूग्राक शेतकीसुदा शेकडो एकरांचा मालक असतो. शिवाय तेथे शेतक—यांना प्रचंड सवलती मिळतात. गोविंद पानसे लिहीतात, “हजारो एकर जमिनीचा मालक असलेल्या अमेरिकन शेती कंपन्या आणि अर्धे एकर जमिनीचा मालक असलेला भारतीय शेतकरी यांची खुली स्पर्धा लावली तर काय होईल ?अनुभव असा सांगतो की, भारतीय शेतक—यांना आत्महत्या कराव्या लागतील.”³ साहजिकच वाढत्या शेतकरी आत्महत्या हा जागतिकीकरणाचा परिणाम मानावा लागेल. याशिवाय या प्रक्रियेमुळे शहरे झगमगीत झाल्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर करणा—यांची संख्या वाढू लागली. ग्रामीण भाग औस पडला. जागतिकीकरणामुळे शहरांवर झालेल्या परिणामांचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. शहरांच्या विकासाला ही प्रक्रिया पूरक ठरलेली दिसते. शहरांमध्ये औद्योगिकीकरण वाढले. त्यामुळे रोजगार वाढला. परिणामी लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले. माध्यम कांतीमुळे शहरांमध्ये लखलखाट निर्माण झाला. संगणक व ई विश्वामुळे जीवनव्ययवहार सुकर व सुखरक झाले. मॉल्समुळे नागरिकांगा दर्जदार वस्तू सहज मिळू लागल्या. त्याचबरोबर काही समस्याही निर्माण झाल्या. विशेषता वाढली, दारिद्र्य वाढले. चंगल्यावद फोफावला. भालचंद्र नेमाडे म्हणतात, “जागतिकीकरणामुळे दूरदूरचे समाज जवळ येतात, हे अगदी खेरे आहे. यामुळे अर्थात जवळ जवळ नांदणारे समाज मात्र एकमेकांना दुरावतात.”⁴ थोडक्यात जग जवळ आले पण मासे मात्र परस्परांपासून दुरावली. सतत संगणकापुढे बसल्यामुळे नैराश्य, कृत्रिमता, उदासिनता यांसारखे आजार बळावले.

जागतिकीकरणाच्या बहुत्यापी परिणामांमुळे त्याचे साहित्यात पडसाद उमटणे आगदी स्वाभाविक होते. मराठी साहित्यात कविता, कादबरी आणि नाटक या प्रकारांमध्ये जागतिकीकरणाचा प्रभाव असणा—या साहित्यकृती दाखविता येतात.

मराठी कांदबरीमध्ये जागतिकीकरणाचा प्रभाव जाणवणा—या काही कांदब—या दिसून येतात. त्यामध्ये विजय तेंडुलकर (कांदबरी-2), श्याम मनोहर (कळ), रंगनाथ पठारे (नामुशकीचे स्वगत), दिनानाथ मनोहर (मन्वंतर), मकरंद साठे (अच्युत आठवले आणि आठवण, ऑपरेशन यमू), सदानन्द देशमुख (तहान बारोमास), मेघना पेठे (नातिचरामि), कविता महाजन (ब्र) यांचा समावेश होतो. कादबरी हा बहुकॅंट्री साहित्यप्रकार आहे. मानवी जीवनाच्या विशालतेचे चित्रण

कांदबरीत येणे अपरिहार्य असते. जागतिकीकरणाच्या मानवी जीवनावर झालेल्या खोल परिणामांमुळेच त्याचे मराठी कांदबरीत प्रतिबिंब उमटलेले दिसते.

मराठी रंगभूमीही जागतिकीकरणाला भिडताना जाणतात. डिगरा (सतीश पावडे), आत्महत्या (सदानंद बोरकर), ते पुढे गेले (मकरंद साठे), भंकस (श्रीकात सराफ), सरी गं सरी (गिरीधर पांजडे), इट्स् ऑल राईट (सुधीर कुलकर्णी), घुसमट (विजय भालेकर), दर्शन (श्याम मनोहर) या नाट्यकृती जागतिकीकरणाक्षया परिणामांना रंगभूमीवर आणताना दिसतात. जागतिकीकरणामुळे कोलमडलेली कृशिव्यवस्था, सेंझ, व्यापार, खाजीकरण, चंगल्यावर, मानवी नात्यांमधील तुटकपणा आदी आशयसूत्रांना कवेत घेत येत या नाट्यकृती जागतिकीकरणाच्या परिणामांना मुखर करताना दिसतात.

कविता हा साहित्यप्रकार जागतिकीकरणाला अधिक सक्षमपणे सामोरे जाताना दिसतो. जागतिकीकरणाच्या परिणामांचे चित्रण करणारी कविता मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात लिहीली जाताना दिसून येते. ग्रामीण कवितेमध्ये इंद्रजित भालेराव ;टाहो, पेराद्वाणी श्रीकात देशमुख (बळीवंत, आषाढमाती), संतोष पवार (ब्रमिष्टाचा जाहिरानामा, पिढीपेस्तर प्यादेमात), प्रवीण बांदेकर (खेळचंडोबाच्या नावाने), एकनाथ पाटील (खुट्यावर टांगलेली दुखें), जयराम खेडेकर (मेघवृष्टी), नारायण सुमंत (सातवारा), अजय कांडर ;आवानओल), प्रकाश किनारावकर (गावाच्या आकाशोवती), केशव देशमुख (पाढा, अनवाणी चालणारे पाय) या कवीनी जागतिकीकरणावर भाश्य करणारी कविता लिहीलेली दिसून येते. महानगरीय कवितेमध्ये हेमंत दिवटे (थांबताच येत नाही, चौतिशीपर्यंतच्या कविता), वर्जेश सोलंकी (वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता, ततपण), संजीव खांडेकर (सर्च इंजिन, ऑल डॅट आण वान्ना डू), श्रीधर तिळवे (क. व्ही. स्त्रीवाहिन), मन्या जोशी (ज्याम मजा), नितीन कुलकर्णी (सगळ कं कस अगदी सैफेना,), मिनाक्षी पाटील (इज इट इन युवर डिएन,) हे कवी जागतिकीकरणाच्या परिणामांची नेमकी चिकित्सा करताना दिसतात. दलित कवितेमध्ये अरुण काळे (नंतर आलेले लोक, ग्लोबलचं गावकूस), महेंद्र भवरे (महासत्तेचे पीडादान), उत्तम कांडे (जागतिकीकरणात माझी कविता), लोकनाथ यशवंत (आता होउनु जाऊ व्या, पुन्हा चाल करुया), धम्मपाल रत्नाकर (हॉटेल माझा देश) यांची कविता जागतिकीकरणाच्या दृष्टीने महत्वाची वाटते.

एकूण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा मराठी साहित्यावर परिणाम झालेला दिसतो. वर्तमानाला प्रतिक्रिया देण्याचा साहित्याचा स्वभाव असते. मराठीतील बहुतांश साहित्य हे स्वान्तसुखाय भावनेने लिहीले गेले असते तरी 1990 नंतर त्यामध्ये परिवर्तन होउन बदलत्या वर्तमानाचे भान साहित्यातून प्रकट होऊ लागले. त्याला जागतिकीकरणाची प्रक्रिया काही प्रमाणात कारणीमूळ आहे. या प्रक्रियेने मानवी जीवन आणि मूल्यव्यवस्थेसमोर उभी केलेली आव्हाने साहित्यिकांना आकृष्ट करू लागली आणि 1990 नंतरच्या साहित्यातून त्याचे प्रतिबिंब उमटू लागले. अर्थात जागतिकीकरणाच्या सर्वकश आकलनापासून मराठी साहित्यिक अद्यापही खूप दूर आहेत. या प्रक्रियेच्या परिणामांचे अन्यायां लावण्याचे संशक्त प्रयत्न अजून होणे बाकी आहे. आजच्या काळात अत्यंत गांभीर्याने आणि ठाम भूमिका घेऊन लिहीणा—या नव्या दमाच्या साहित्यिकांकुडून भविष्यात जागतिकीकरणाच्या समग्र आकलनाचे चित्रण करणारे साहित्य अपेक्षित आहे यात शंकाच नाही.

संदर्भ:-

- 1.गणेशकर, प्रभा, जागतिकीकरण आणि स्त्रीवादी साहित्य (लेख), जागतिकीकरण आणि मराठी साहित्य, संपा, शरद गायकवाड व सुनिल शिंदे, रनेहवर्धन प्रकाशन, पुणे पृ. 124.
- 2.डहाके, वसंत आबाजी, जागतिकीकरण आणि मराठी भाषा व साहित्य: सद्यस्थिती व भवितव्य (लेख), जागतिकीकरण आणि मराठी साहित्य, उनि. पृ. 20
- 3.पनसरे, गोविंद, जागतिकीकरण आणि शेतक—यांचे प्रश्न, महाराष्ट्र राज्य किसान सभा प्रकाशन, पृ. 4.
- 4.नेमाडे, भालचंद्र, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, लोकवाड.मय गृह प्रकाशन, मुंबई.